

सामुहिक प्रोत्साहन योजना-२०१९ विशाल व अतिविशाल प्रकल्पासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चाधिकार समितीमध्ये अंशतः सुधारणा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,  
शासन निर्णय, क्र. साप्रोयो २०२०/प्र.क्र. १७१/ उद्योग-८,  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ८ एप्रिल, २०२४.

- वाचा:- १) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. आयडीएल-१००४/प्र.क्र.३१८/उ-८, दि. २४.१२.२००४
- २) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. आयडीएल-१००५/प्र.क्र.११९/उ-८, दि. ०२.०६.२००५
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-१७०७/प्र.क्र.५०/उ-८, दि. ३०.०३.२००७
- ४) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-२०१३/प्र.क्र.५४/उ-८, दि. ०१.०४.२०१३
- ५) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. साप्रोयो -२०१३/प्र.क्र.१२१/उ-८, दि. ०३.०३.२०१४
- ६) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-२०१९/प्र.क्र.४६/उ-८, दि. १६.०९.२०१९
- ७) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. साप्रोयो-२०२०/प्र.क्र.१७१/उ-८, दि. ०८.१२.२०२०
- ८) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. धोरण २०२३/प्र.क्र.८१/टेक्स-५, दि. ०२.०६.२०२३

**प्रस्तावना :-**

सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यात नव्याने अथवा विस्तारीकरणाद्वारे गुंतवणूक करणाऱ्या विशाल प्रकल्पांना अधिकाधिक विशेष प्रोत्साहने/सवलती किती व कोणत्या स्वरूपाच्या द्याव्यात याबाबत प्रकरण निहाय निर्णय घेण्यासाठी शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. आयडीएल-१००५/प्र.क्र.११९/उ-८, दि. ०२.०६.२००५ व शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. साप्रोयो-२०१३/प्र.क्र.१२१/उ-८, दि. ०३.०३.२०१४ अन्वये मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली होती. तदनंतर शासन निर्णय, दि. ०८.१२.२०२१ अन्वये सदर उच्चाधिकार समितीमध्ये सुधारणा करून विशाल व अतिविशाल प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीस वेळोवेळी शासनाने अधिकार प्रदान केले आहेत. तसेच वस्त्रोद्योग विभागामार्फत एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण -२०२३-२८ हे दि. ०२.०६.२०२३ निर्णयान्वये जाहिर करण्यात आले

आहे. उद्योग क्षेत्रातील इतर अनेक उद्योगाचा संबंध वस्त्रोद्योग क्षेत्राशी येत असल्याने उद्योग विभागाच्या दि. ०८.१२.२०२० शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये वस्त्रोद्योग विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यासंदर्भात त्या विभागाने केलेल्या विनंतीनुसार शासन निर्णय, दि. ०८.१२.२०२० अन्वये गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीमध्ये अंशतः सुधारणा करून समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

शासन निर्णय, दि. ०८.१२.२०२० अन्वये विशाल व अतिविशाल प्रकल्पांसाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन आता विशाल व अतिविशाल प्रकल्पासाठी शासन निर्णय, दि.०८.१२.२०२० अन्वये गठीत उच्चाधिकार समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात येत आहे. :-

अ.क्र.	समितीतील सदस्य	पदनाम
१)	मा. मुख्य सचिव	अध्यक्ष
२)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वित्त)	सदस्य
३)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (नियोजन)	सदस्य
४)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उद्योग)	सदस्य व निमंत्रक
५)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (ऊर्जा)	विशेष निमंत्रित
६)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (नगर विकास- १)	विशेष निमंत्रित
७)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (कामगार)	विशेष निमंत्रित
८)	अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वस्त्रोद्योग)	विशेष निमंत्रित
९)	मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ	विशेष निमंत्रित
१०)	विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय	निमंत्रित
११)	आयुक्त,राज्य वस्तु व सेवा कर	निमंत्रित

२. सदर उच्चाधिकार समितीस खालील प्रमाणे अधिकार राहतील. :-

सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यात नव्याने अथवा विस्तारीकरणाद्वारे गुंतवणूक करणाऱ्या विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने/सवलती किती व कोणत्या स्वरूपाच्या द्याव्यात याबाबत मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मा. मंत्रिमंडळ उपसमितीस मान्यतेसाठी प्रकरण निहाय शिफारस सदर उच्चाधिकार समिती करेल.

३. सदर शासन निर्णय हा. मा.मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि.१४.२.२०२४ रोजी संपन्न झालेल्या ०६/२०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०४०८१५१२३७२७१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( विनोद मेंढे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (नगर विकास-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव (वस्त्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ११) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १२) राज्य वस्तु व सेवा कर आयुक्त, राज्य वस्तु व सेवाकर भवन, माझगाव, मुंबई.
- १३) मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय मुंबई.
- १४) सह/ उप सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) निवडनस्ती (उद्योग-८)